

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ / ४२८ / २०२२
दिनांक: ०२ / ०९ / २०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०९३३२०५०० (४८/२००९) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. शोभा दिलीप पवार अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ २४३ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड हणार. अपो. बॅरेक ९६६६. सेक्शन.२६ उल्हासनगर-४ यांनी दिनांक: १५/१२ / २०२२ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४९२०२२०००२२९८७ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. शोभा दिलीप पवार (लिहुन देणार) व श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं. २६४ दिनांक: १३/१२/२०२२ श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष (अ. क्र. २६७ दिनांक: १३/१२/२०२२) करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

ड) दिनांक: १५/१२/२०२२ रोजीचे जन खुलासा या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

इ) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १५/१२/२०२२

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

वर्निता डगळे
लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०९३३२०५०० (४८/२००९) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४८सीओ०९३३२०५०० (४८/२००९) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. अमित चिंतामण गायकवाड, स्नेहा अमित गायकवाड या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

आर. डी. आळ्हाड
कर निरीक्षक

कर निरीक्षक यांना अहवालानुसार प्रतीबत

मनोज गोकलानी
उप कर निर्धारक व संकलक

जेठानंद करमचंदानी
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges
Paid Rs. 500/-
Receipt No. 101033/1011
10012023



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 428 :2022

Token No. 41202200022187

To,

Date: 10 / 01 /2023

Sr. No: 48/2001

Shri/Smt. Amit Chintaman GAikwad

Sneha Amit Gaikwad

OPP.BK.1666, SEC.26

Ulhasnagar – 421004.

Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property bearing Sr. No. 48CO013320500 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 15/12 /2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. SHOBHA DILIP PAWAR Under Serial No. 2001 Ward. 48 Prop.No. 48CO013320500 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|---|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No.----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No.----- | Dt. ----- |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 267 | Dt.13/12/22 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Jankhulasa | No.----- | Dt. 15/12/22 |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No.----- | Dt. ----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No.----- | Dt. 15/12/22 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No. 264 | Dt. 13/12/22 |

Agreement For Sale .

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



[Signature]
10/1/2023

[Signature]
Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation
[Signature]